

111. JIGŪ. 1, 296. VARĀH. BH. S. 104, 15. — 2) f. तामिका a) = ताम्री (s. u. 2. ताम) BHŪRIPI. bei Wils. — b) *Abrus precatorius* (s. गुञ्जा) RĪĀN. im ÇKDr. NIGH. Pr.

तामकाटक (1. ताम + क^०) eine *Acacienart* NIGH. Pr.

तामकर्णी (1. ताम + कर्णा) f. N. pr. des Weibchens vom Weltelephanten AŪḡANA AK. 1, 1, 2, 6. des Weltelephanten Çesha HĀR. 148.

तामकार (1. ताम + 1. कार) m. *Kupferschmied* ÇABDAR. im ÇKDr.

तामकिलि m. ein kleiner Wurm von rother Farbe BHŪRIPI. im ÇKDr. — किलि soll angeblich Wurm bedeuten; vgl. तामकृमि.

तामकृट्ट (1. ताम + कृट्ट) m. *Kupferschmied*, f. ई PARĀÇARA-P. im ÇKDr. u. तामवाय. Fälschlich कृट्ट bei WILS. und R. GORR. 2, 90, 25. und कृट्ट COLEBR. Misc. Ess. II, 180.

तामकृतक (1. ताम + कु^०) m. dass. AK. 2, 10, 8. H. 910. Vgl. u. तामकृत.

तामकुण्ड (1. ताम + कु^०) n. UŒĒVAL. zu URĀDIS. 1, 114. ein *kupfernes Becken* HAUGHT.

तामकूट (1. ताम + कूट) m. n. ein best. Strauch: संविदा कालकूटं च तामकूटं च धुस्तुरम् । शक्तिफेने खर्जुरमस्तारिका तरिता तथा ॥ इत्यष्टौ सिद्धिद्रव्याणि यथा सूर्याष्टके प्रिये । KULĀRṆAVAT. im ÇKDr. Nach CAREY bei HAUGHT.: *Taback* (auch daraus entstanden, aber in ein indisches Gewand gekleidet); WILS. in dieser Bed.: तामकृतक.

तामकृमि (1. ताम + कृमि) m. *Coccinelle*, ein rother Käfer HĀR. 184. कृमि ÇKDr. nach ders. Aut. und nach BHŪRIPI.

तामगर्भ (1. ताम + गर्भ) n. *Kupfervitriol* RĪĀN. im ÇKDr.

तामचतु (lies: ०नुम् d. i. 1. ताम + च^०) m. eine *Taubenart* NIGH. Pr.

तामचूड (1. ताम + चूड) 1) adj. einen rothen Kamm habend, vom Hahn MBH. 3, 14322. 9, 2669. — 2) m. a) *Hahn* AK. 2, 3, 17. TAİK. 3, 3, 488. H. 1323. SUÇA. 2, 42, 9. 417, 16. 328, 2. VARĀH. BH. S. 87, 34. Vgl. तामशिखिन्. — b) eine best. Pflanze (कुक्कुरदु) RĪĀN. im ÇKDr. — c) eine best. Stellung der Hand Verz. d. Oxf. H. 86, a, 29. — d) N. pr. eines Parivrāḡaka PANĀT. 116, 17. — 3) f. मा N. pr. einer der Mütter im Gefolge von Skanda Y. BH. 9, 2636.

तामचूडमैरव (ता^० + मै^०) m. eine best. Form des Bhairava Verz. d. Oxf. H. 23, b, N. 5.

तामजाल (1. ताम - ज + जल = जनि *Auge*) m. N. pr. eines Sohnes des Kṛṣṇa von der Satjabhāmā HARIV. 9184. — तामज bezeichnet hier wohl einen best. aus Kupfer hervorgegangenen Stoff.

तामतुण्ड (1. ताम + तुण्ड) m. eine *Affenart* NIGH. Pr.

तामत्रपुत्र (ताम *Kupfer* - त्रपु + त्र) *Messing* NIGH. Pr.

तामत्रव (von 1. ताम) n. die dunkelrothe Farbe R. 5, 85, 2.

तामडुग्धा (1. ताम + डुग्धा) f. eine best. Pflanze, = गोरक्षडुग्धा RĪĀN. im ÇKDr.

तामहु (1. ताम + हु) m. rothes Sandelholz NIGH. Pr.

तामद्वीप (1. ताम + द्वीप) m. die Insel Ceylon BUAN. Intr. 223. fg. SCHIEFFNER, Lebensb. 308(78). — Vgl. 1. ताम 2, b, β.

तामधातु (1. ताम + धातु) m. Röhel NIGH. Pr. Verz. d. B. H. No. 1373; vgl. धातवस्ताम्रा: R. 3, 21, 17, wo aber darunter Kupfer gemeint ist.

तामधूर्ज (1. ताम + धूर्ज) adj. schwarzroth A V. 10, 2, 11.

तामधज (1. ताम + धज) m. N. pr. eines Mannes ĠAIM. BUAN. in Verz. d. B. H. 116.

तामपत्ता (1. ताम + पत्ता) f. N. pr. einer Tochter Kṛṣṇa's HARIV. 9184.

तामपतिन् (wie eben) m. N. pr. eines Sohnes Kṛṣṇa's VP. 591.

तामपट्ट (1. ताम + पट्ट) m. eine kupferne Platte, auf der die Urkunde über eine Schenkung u. s. w. eingegraben wird, JĠĀN. 1, 318. — Vgl. तामशासन.

तामपत्र (1. ताम + पत्र) 1) n. *Kupferplatte* ÇKDr. WILS. — 2) m. (rothblättrig) eine best. Gemüsepflanze (वीणाका) RĪĀN. im ÇKDr.

तामपत्रक (wie eben) N. zweier Sträucher: 1) *Bauhinia tomentosa* Ltn. — 2) *Capparis aphylla* Roxb. NIGH. Pr.

तामपर्णा (1. ताम + पर्णा) 1) n. N. pr. einer durch einen Ci va-Tempel berühmten Localität, viell. Ceylon (vgl. 2, d) Verz. d. B. H. No. 1242. — 2) f. ई a) N. einer Pflanze, *Rubia Munjista* (माञ्जिष्ठा) Roxb. NIGH. Pr. — b) eine Art Teich (दीर्घिकमिद) BHŪRIPI. im ÇKDr. — c) N. pr. eines im Malaja entspringenden und in's Meer sich ergießenden Flusses, berühmt wegen seines Perlenreichthums. LIA. I, 157. MBH. 3. 8340. 6, 252. HARIV. LANGL. I, 308. RAGH. 4, 50. VP. 176. BUĀ. P. 4, 28, 35. 5, 19, 18. Verz. d. Oxf. H. 10, a, Anm. 1. dem Versmaass zu Liebe ०पर्णा VARĀH. BH. S. 82(80, b), 2. — d) N. pr. einer Stadt auf Ceylon, nach der auch die ganze Insel benannt wurde, LIA. I, 201. 203. VARĀH. BH. S. 14, 16(?). — Im gaṇa वर्णादि zu P. 4, 2, 82 erscheint तामपर्णा unter den Wörtern, welche in derselben Form zugleich Ortsnamen sind.

तामपर्णपि (von तामपर्णा) m. ein Bewohner von Ceylon, insbes. ein Buddhist BUAN. Intr. 569. Lot. de la b. l. 313.

तामपलव (1. ताम + प^०) m. der Açoka-Baum RĪĀN. im ÇKDr. NIGH. Pr.

तामपात्रिन् (1. ताम + पात्र) m. N. eines Baumes, *Thespesia populneoides* Wall., RATNAM. 79.

तामपात्र (1. ताम + पात्र) n. ein Geschirr von Kupfer MBH. 13, 6026. fg. SUÇA. 2, 330, 7. zum Messen der Zeit: तामपात्रमधश्चिह्नं न्यस्तं कुण्डे ऽमलामसि । षष्टिर्मस्यत्यहोरात्रे स्फुटयन् कपालकम् ॥ SŪRJAS. 13, 23. — Vgl. ताम्री unter 2. ताम.

तामपादो (1. ताम + पाद्) f. eine best. mit der *Mimosa pudica* verwandte Pflanze, = कैमपदी RĪĀN. im ÇKDr.

तामपुष्प (1. ताम + पुष्प) 1) n. viell. *Kupferblumen* oder *Kupferkalk*; davon ein gleichlautendes adj. in der Stelle: तामपुष्पैश्च शिखरैर्दिव्यमानीः स्वतेजसा HARIV. 12003. — 2) m. N. zweier Pflanzen: a) *Bauhinia variegata* (रक्तकाञ्चन) ĠAṬĀDH. im ÇKDr. — b) *Kaempferia rotunda* (भूमिचम्पक) ÇABDAR. im ÇKDr. — 3) f. ई N. verschiedener Pflanzen: a) *Bignonia suaveolens* RATNAM. 2 (WILSON nach ders. Aut. ०पुष्पा). RĪĀN. im ÇKDr. — b) *Grislea tomentosa* Roxb. RĪĀN. — c) *Ipomoea Turpethum* R. Br. (त्रिवृत्) RĪĀN.; vgl. तामपुष्पिका.

तामपुष्पक (wie eben) 1) m. *Bauhinia variegata*, Ebenholz NIGH. Pr. — 2) f. ०पुष्पिका N. verschiedener Pflanzen: a) *Bignonia suaveolens* NIGH. Pr. — b) *Grislea tomentosa* Roxb. RĪĀN. im ÇKDr. NIGH. Pr. — c) = mahratt. रक्तनिशोतरा NIGH. Pr.

तामफल (1. ताम + फल) m. N. eines Baumes, *Alangium hexapetalum*,